

**FIRST INFORMATION REPORT**  
(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल  
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District ((जिल्हा): नागपुर रेल्वे P.S. (पोलीस ठाणे): शेगाव Year (वर्ष): 2018  
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0021 Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 18/01/2018 05:07 वाजता

| S.No. (अ.क्र.) | Acts (अधिनियम)         | Sections (कलम) |
|----------------|------------------------|----------------|
| 1              | भारतीय दंड संहिता १८६० | ३०९            |

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1 Day (दिवस): बुधवार Date from (दिनांक पासून): 17/01/2018 Date To (दिनांक पर्यंत): 17/01/2018  
Time Period (कालावधी): प्रहर ८ Time From (वेळेपासून): 21:40 तास Time To (वेळेपर्यंत): 21:45 तास

(b) Information received at P.S. (पोलीस ठाण्यावर माहिती मिळाल्याचे): Date (दिनांक): 17/01/2018 Time (वेळ): 22:30 तास

(c) General Diary Reference (ठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 004 Date and Time (दिनांक आणि वेळ): 18/01/2018 04:49 तास

4. Type of Information (माहितीचा प्रकार):

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस स्टेशन पासून दिशा आणि अंतर): पूर्व, 0.1 कि.मी. Beat No. (बीट सं.):

(b) Address (पत्ता): ट्रेन नं 12106 UP विदर्भ एक्स, चे समोर PF नं 01 UP मेन लाईन, वर KM नं 546/33 जवळ,

(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (पोलीस स्टेशनच्या मर्यादेच्या बाहेर असल्यास, पोलीस स्टेशनचे नाव):

District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार / माहिती देणारा):

(a) Name (नाव): GAJANAN RAJARAM TAYADE

(b) Father's/Husband's Name (वडिलांचे/पतीचे नाव):

(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख / वर्ष): 31/10/1964

(d) Nationality (राष्ट्र ट्रीयट व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख व वेळ):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) ID Details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) (ओळख विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड))

| S. No. (अ.क्र.) | ID Type (ओळख पत्राचा प्रकार) | ID Number (ओळख संख्या) |
|-----------------|------------------------------|------------------------|
|-----------------|------------------------------|------------------------|

(h) Occupation (व्यवसाय):

(i) Address (पत्ता):

## I.I.F.-I ((एकीकृत अन् वेषण फॉर्म))

| S.No. (अ.क्र.) | Address Type (पत्ता प्रकार) | Address (पत्ता)::  |
|----------------|-----------------------------|--|
| 1              | वर्तमान पता                 | RAILWAY POLICE STATION, Town/Village (शहर / गाव): SHEGAON, Tehsil (तहसील): Police Station (पोलीस स्टेशन): शेगांव , District (जिल्हा): बुलढाणा, State (राज्य): महाराष्ट्र, भारत |
| 2              | स्थायी पता                  | RAILWAY POLICE STATION, Town/Village (शहर / गाव): SHEGAON, Tehsil (तहसील): Police Station (पोलीस स्टेशन): शेगांव , District (जिल्हा): बुलढाणा, State (राज्य): महाराष्ट्र, भारत |

(j) Phone number (फोन नं.): Mobile (मोबाइल क्र.): 0

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (ज्ञात / संशयित / अज्ञात आरोपींचे संपूर्ण तपशील):

Accused More Than (अज्ञात आरोपी एका पेक्षा जास्त असतील तर संख्या): 0

| S. No. (अ.क्र.) | Name (नाव)           | Alias (उर्फनाव) | Relative's Name (नातेवाईकाचे नाव) | Present Address(वर्तमान (पत्ता))   |
|-----------------|----------------------|-----------------|-----------------------------------|--|
| 1               | प्रमोद लक्ष्मण चिमकर |                 |                                   | 1. Town/Village (शहर / गाव): पारंभी, Tehsil (तहसील): Police Station (पोलीस स्टेशन): मुक्ताई नगर, District (जिल्हा): जळगाव, State (राज्य): महाराष्ट्र, भारत |

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant ( तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

| S. No. (क्र.सं.) | Property Category (मालमत्ता वर्ग) | Property Type (मालमत्ता प्रकार) | Description (विवरण) | Value(In Rs/-) मूल्य (रु. मध्ये) |
|------------------|-----------------------------------|---------------------------------|---------------------|----------------------------------|
|                  |                                   |                                 |                     |                                  |

10. Total value of property (In Rs/-) मालमत्त तेचे एकूण मूल्य (रु.मध्ये):

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन् क वेस्ट अहवाल/अकस मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल यास):

| S. No. (अ.क्र.) | UIDB Number (यु.आय.डी.बी.) |
|-----------------|----------------------------|
|                 |                            |

12. First Information contents (प्रथम खबर हकिगत):

वरील ता. वेळी व ठिकाणी यातील सरकार तर्फे फिर्यादी मजकुर हे रेल्वे स्टेशन शेगांव येथे ड्युटी वर हजर असतांना यातील आरोपी मजकुर याने नमुद धावत्या ट्रेन समोर प्लॉटफॉर्म नं. 01 वरून उडी घेवून आत्महत्तेचा प्रयत्न केला. बाबत ऑन ड्युटी DYSS शेगांव यांना नमुद ट्रेन चे लोकोपायलट ने वाँकी टाँकी वर कळवेळी वरून व सरकार तर्फे फिर्यादी मजकुर याने दिल्या लेखी रिपोर्ट वरून गुर.नं. 21/18 कलम 309 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपीतास न्यायालयात हजर राहाणे बाबत समज देण्यात आली आहे. FIR ची प्रत मा. JMFC कोर्ट नं. 2 शेगांव येथे पाठविण्याची तजबीज ठेवण्यात आली आहे. तसेच मा. PSO सो. यांचे आदेशाने सदर गुन्ह्याचे चे मुळ कागदपत्र मुळ कॅसडायरीसह पुढील तपासकामी PSI श्री. तिवीरी यांच्याकडे देण्यात आला आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध दिसून आल्यामुळे):

(1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा):

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): VINOD Rank (हुद्दा): पोलीस उपनिरीक्षक  
RAMSHIRMUNI TIWARI

No. (सं.): 353 to take up the Investigation (तपास करण याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला): or (किंवा)

(4) District (जिल्हा):

Transferred to P.S. (गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असले याचे त याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)

Signature of Officer in charge, Police Station ठाणे प्रभारी अधिका-याची र वाक्षरी)

Name (नाव): MANVIR DATTUSINGH PARDESHI

Rank (हुद्दा): SI (Sub-Inspector)

No. (क्र.): PCMH89974

14. Signature / Thumb impression of the complainant / informant (तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court ((न यायालयात पाठवले याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र)

(सं Physical features, deformities and other details of the suspect/accused: ( If known / seen )  
(संशयित/आरोपीचे (माहित असलेले या/पाहिलेले या) शारीरिक वैशिष्ट्ये, व यंग आणि इतर तपशील)

| S. No.<br>(अ.क्र.)  | Sex (लिंग)                         | Date / Year Of Birth<br>(जन्म मतारीख/ वर्ष) | Build ((बांधा)  | Height<br>(cms)<br>(उंची(से.म<br>ी)              | Complexion (रंग)     | Identification Mark(s) ((ओळखीच या खुणा   |
|---|------------------------------------|---|---|--|----------------------|--|
| 1   | 2                                  | 3   | 4   | 5  | 6                    | 7  |
| 1   | पुरुष                              | 1991  | मजबुत   | 165-168  | गढ हाळ वर्ण          | गोल<br>क्र.  |
| Deformities / Peculiarities<br>(व यंग / वैशिष्ट्ये)   |                                    | Teeth (दाँत)                                | Hair (केस)  | Eye ( डोळे)                                      | Habit(s)<br>((सवयी)) | Dress Habit (s)<br>(पोशाखाच या सवयी)   |
| 8   |                                    | 9   | 10  | 11   | 12                   | 13   |
|   |                                    |   | केसाचा रंग काळा<br>केसाचा प्रकार सर्वसाधारण<br>राखाडी | डोळ्यांचा रंग काळेभोर<br>डोळ्यांचा प्रकार साधारण |                      | आतील खालचा<br>अंडरवियर<br>आतील वरचा बनियन<br>बाहेरील खालचा जीन्स<br>बाहेरील वरचा फुल<br>बाह्यांचा शर्ट |
| Language/Dialect<br>(भाषा/बोली)   | Place of (चे ठिकाण)                |   |   |  |                      | Others (इतर)   |
|   | Burn Mark<br>(भाजल याच या<br>खुणा) | Leucoderma<br>(कोड)                         | Mole (तिळ)  | Scar ((त्रण)                                     | Tattoo (गोदण)        |  |
| These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.<br>(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त यापेक्षा अधिक तपशील दिले यास फक्त त यातील रकाने यांची नोंद घेतली जाईल) |                                    |   |   |  |                      | 20   |